NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

October 18, 2024

Dear Sir(s),

The Listing Dept., BSE Limited

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street Mumbai- 400001

Scrip Code: 504882

The Listing Dept.

The Calcutta Stock Exchange Association

Limited,

7, Lyons Range, Calcutta- 700 001

Scrip Code: 024063

Sub: Newspaper Advertisement- unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement of the unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2024 as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

This intimation is also being uploaded on the Company's website at www.nsil.net.in.

You are requested to take note of the same.

Yours truly,

For National Standard (India) Limited

Sheetal Hambarde Company Secretary & Compliance Officer Mem. No.: A72559 **FINANCIAL EXPRESS**



INGERSOLL-RAND (INDIA) LIMITED

CIN: L05190KA1921PLC036321

Regd.Office: First Floor, Subramanya Arcade, No.12/1, Bannerghatta Road, Bangalore - 560 029 Phone: +91 80 4685 5100; Fax: +91 80 4169 4399; Website: www.irco.com

NOTICE

(For transfer of Unclaimed Dividend & Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account)

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act. 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto ("The Rules"), Equity Shares of the Company in respect of which dividend amounts have remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF")

In compliance with the Rules, the individual notices were sent to all concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. The list of the concerned shareholders is available on the Company's website i.e. https://www.irco.com/en-in/invest under "Investors Service" section. In this connection, please note the following.

- The shares held in physical form: duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF.
- The original share certificate(s), which stand registered in your names, will stand automatically cancelled. The shares held in electronic form: your demat account will be debited for the shares liable to be transferred by way of corporate action and will be transferred to IEPF.

Accordingly, the Company would be transferring the equity shares and unpaid/unclaimed dividend as below:

Sr.	Dividend	Date of	Due Date for	Last Date for	
No.		Declaration	Transfer to IEPF	Payment to Investors	
1	Interim Dividend 2017-18	November 8,2017	December 13,2024	November 20, 2024	

without any further notice. Please note that the concerned shareholders can claim both, the unclaimed dividend amount and the shares from the IEPF Authority by making an application in the prescribed e-Form IEPF-5 online and sending the physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company), along with requisite documents to the Nodal Officer of Company for the review and issuing verification report. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the said Rules In case of any queries, the concerned shareholders may contact our Share Transfer Agents viz. Link Intime India Private Limited, Unit: Ingersoll-Rand (India) Limited, C-101, 1st Floor, 247, Park L.B.S. Marg, Vikhroli

(West), Mumbai - 400 083, Email: csg-unit@tcplindia.co.in Phone: +91 810811 8484 Fax: 022 6656 8494.

For INGERSOLL-RAND (INDIA) LIMITED

Place: Bangalore Date: October 17, 2024

P. R. SHUBHAKAR Chief Financial Officer & Company Secretary

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED CIN: L99999MH1947PLC252768

Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001. Tel.: +91.22.67737373 Fax: +91.22.23024420 Website: www.sanathnagar.in E-mail: Investors.SEL@lodhagroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR **ENDED SEPTEMBER 30, 2024** (₹ in lakhs unless otherwise stated)

For the quarter ended

	Andrew Contractor Cont	. 5900	man almost say a	produce.		THE MANAGEMENT .	7.000 Stranger
Sr. No.	Particulars	The second secon	30-June-24 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-March-24 (Audited)
1	Total Income from Operations	18.47	- 2	3.91	18.47	10.48	419.26
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	4.17	(5.44)	(2.95)	(1.27)	(1.11)	325.82
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4.17	(5.44)	(2.95)	(1.27)	(1.11)	325.82
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(366.78)	(5.44)	(2.95)	(372.22)	(1.11)	294.43
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(366.78)	(5.44)	(2.95)	(372.22)	(1.11)	294.43
6	Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	315.00	315.00	315.00	315.00	315.00	315.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		21	200	20 S		(1,221.68)
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each) (not annualised) Basic and Diluted	(11.64)	(0.17)	(0.09)	(11.82)	(0:04)	9.35

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Result for the quarter and half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Un-audited. Financial Result for the quarter and half year ended September 30, 2024 are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.sanathnagar.in.

For and on behalf of the Board of Directors of Sanathnagar Enterprises Limited

Six Month Ended

Rameshchandra Chechani (Director) DIN: 05179363

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

CIN: L27109MH1962PLC265959 Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001 Website: www.nsil.net.in E-mail: Investors.nsil@lodhagroup.com Tel.: +912267737373 Fax: +912223024420

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

SIX MONTH ENDED SEPTEMBER 30, 2024

Sr.	Particulars		For the quarter ende	d	For Six mon	For the year ended	
No.	3	30-Sep-24 (Unaudited)	30-June-24 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-March-24 (Audited)
1	Total Income from Operations	817.03	463.61	465.91	1,280.64	924.62	3,789.26
2	Net Profit for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	641.08	379.31	382.93	1,020.39	765.53	1,994.73
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	641.08	379.31	382.93	1,020.39	765,53	1,994.73
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	480.44	264.26	280.45	744.70	560.16	1,473.86
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	480.44	264.26	280.45	744.70	560.16	1,473.86
6	Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	2,000.00	2,000.00	2,000.00	2,000.00	2,000.00	2,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1	10 I	AD			23,913.73
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each) (not annualised) Basic and Diluted	2.40	1.32	1.40	3.72	2,80	7.37

Place: Mumbai

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.nsil.net.in.

> For and on behalf of the Board of Directors of National Standard (India) Limited

Smita Ghag Chairperson Date: 17-Oct-2024 DIN:02447362



KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED CIN: U65910MH1988PLC048450

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Website: kidfl.kotak.com Telephone: +91-22-61660000

Extract of unaudited financial results for the half year ended September 30, 2024

Quarter ended | Quarter ended | Previous Year

Place : Mumbai

Date: 17-October-2024

Sr. No	Particulars	September 30, 2024 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	ended March 31, 2024 (Audited)
1.	Total Income from Operations	4,285.31	2,476.25	11,115.05
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	2,070.48	546.96	3,377.85
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	2,070.48	546.96	3,377.85
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	2,070.48	546.96	3,377.85
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,070.13	547.16	3,377.11
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	31,000.00	31,000.00	31,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	23,070.02	17,990.37	19,964.45
8	Net Worth	54,070.02	48,990.37	50,964.45
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	107,191.11	78,966.93	91,477.99
10	Outstanding Redeemable Preference Shares	_	_	
11	Debt Equity Ratio	1.98	1.61	1.79
12	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	0.67	0.18	1.09
13	Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00
14	Debenture Redemption Reserve	_		_ 1
Noto		•		

- 1) The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on October 17, 2024.
- 2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kidfl.kotak.com
- 3) For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com
- 4) Figures for the previous period/ year have been regrouped wherever necessary to conform to current period/ year presentation.
- 5) These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 read with CIR/IMD/DF1/69/2016 dated August 10, 2016.

Place : Mumbai Date : October 17, 2024 By order of the Board of Directors

Kotak Infrastructure Debt Fund Limited



RailTel (A Govt. of India undertaking) (CIN: U64202DL2000GOI107905)

Tender No.: RailTel/Tender/OT/ER/HQ/ 2024-25/1545, Dated: 17.10.2024 RailTel/ER invites e-bids from eligible bidders for the

work of "Engagement of Two Experienced Manpower Service Providers for various services / jobs for RaiTel Corporation of India Limited, Eastern Region, and all its

on https://www.railtel.in, https://eprocure.gov.in and https://railtel.enivida.com, All future Addendum Corrigendum etc. will be uploaded on RailTel website. CPP Portal and eNivida Portal. Biddens have to submit their bid on eNivida Portal only.



e-mail: rmttpl@gmail.com, rm@ttpltd.in e-TENDER NOTICE Loading and Transportation of ilmenite

e-tenders are invited in TWO BID system from experienced Transporters / Contractors for the loading and transportation of Ilmenite from Chavara and Manavalakurichi units of IREL (India) Ltd to TTPL site at Kochuveli Trivandrum for a period of one year.

e-Tender No: TTP/CD/RM/llm.trpt/CH-MK/24-25 dated 14.10.2024 Tender ID: 2024 TTPL 696452 1 Due date & time of bid submission:

06/11/2024 up to 6.00 p.m The tender shall be submitted only by online as e-tender through the portal www.etenders. kerala.gov.in.

For more details, please visit our website www.travancoretitanium.com

Sd/- HOD (Comml)



TimePay

Network People Services Technologies Limited

CIN No.: L74110MH2013PLC248874

Registered Office: 427/428/429, A-Wing, NSIL, Lodha Supremus II, Near New Passport Office, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400604

Tel: 022-6148 2100 | Email: cs@npstx.com | Website: www.npstx.com

Q2 FY-25 Total Revenue (In ₹) 68.91 CRORES

Q2 FY-25 EBITDA (In ₹) 25.35 CRORES



Q2 FY-25 Net Profit (In ₹) 18.19



Q2 FY-25 Net Profit Margin (In %) 26.40%



UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE YEAR AND QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2024

(INR in lakhs)

Sr. No.	PARILIARS	CC	NSOLIDAT	ED	STANDALONE				
		Half Year Ended		Year Ended	Half Yea	Year Ended			
		30 th Sept '24	30 th Sept '23	31 st March '24	30 th Sept '24	30 th Sept '23	31 st March '24		
		Un-Audited	Audited	Audited	Un-Audited	Audited	Audited		
1	Total Revenue	12923.15	5332.29	13019.46	12910.65	5329.77	13007.76		
2	Total Expenses	8416.08	3971.42	9480.29	8402.93	3969.33	9470.31		
3	EBITA	4749.75	1741.14	4371.65	4749.76	1740.71	4370.32		
4	Profit Before Tax	4507.07	1360.87	3539.17	4507.72	1360.44	3537.45		
5	Profit After Tax	3377.00	1015.99	2671.92	3377.89	1015.56	2670.64		
6	Earning per Share (Adjusted with Bonus Effect)	17.39	5.24	13.76	17.39	5.24	13.76		

Notes:

- The Unaudited financial Results are prepared in accordance with the Accounting Standard Prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Accounting) Rules, 2014 (as amended) and other recognised accounting practices and policies, as applicable.
- 2 The above Unaudited financials of M/s. Network People Services Techologies Limited (the company) for the half year ended on 30" September, 2024 and year ended 31" March, 2024 were reviewed by audit committee and were approved and taken on record by Board of Directors in their meeting held on 17" October, 2024. Mr. Ashish Aggarwal, Joint Managing Director is authorized by the board of directors for signing of the financials
 - The company provides software and digital payment solutions to the BFSI Industry. Since, operations are under a single segment, segment reporting isn't applicable.
- The statement includes the results for the half year ended 31st March, 2024 being the balanced figure between audited figures in respect of the full financial year and the un-audited figures in respect of 1" half year of the financial year 2023-24.

For and on behalf of, NETWORK PEOPLE SERVICES TECHNOLOGIES LIMITED

> Deepak Chand Thakur Chairman & Managing Director DIN: 06713945

TIMES GUARANTY LIMITED Corporate Identification Number: L65920MH1989PLC054398

Registered Office: 5th Floor, Times Tower, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, Maharashtra, India Corporate Office: The Times of India Building, Dr. D. N. Road, Mumbai-400001, Maharashtra, India

Tel. No.: +91-22731386 | Fax: +91-22731587 | Email: corporate.secretarial@timesgroup.com | Website: www.timesguarantylimited.com

This Advertisement is being issued by, Saffron Capital Advisors Private Limited ("Manager to the Offer"), on behalf of Team India Managers Limited ("Acquirer 1"), Surajkumar Saraogi ("Acquirer 2"), Sharda Omprakash Saraogi ("Acquirer 3") and Karan Surajkumar Saraogi ("Acquirer 4") (Acquirer 1, Acquirer 2, Acquirer 3 and Acquirer 4 hereinafter collectively referred to as "Acquirers") to acquire upto 22,55,750 (Twenty-Two Lakhs Fifty-Five Thousand Seven Hundred and Fifty) Fully Paid-Up Equity Shares of face value ₹ 10/- (Rupee Ten only) representing 25.08%* (Twenty-Five point zero Eight per cent) of the Total Voting Share Capital each for cash at a price of ₹ 73.25/- (Rupees Seventy Three and Twenty Five Paise only) plus Applicable Interest of ₹ 3.73/- (Rupees Three and Seventy Three Paise only) ("Offer Price") per Equity Share amounting to ₹ 76.98/- (Rupees Seventy Six and Ninety Eight Paise only) ("Offer Price plus Applicable Interest"), payable in Cash Per Equity Share aggregating upto ₹ 17,36,47,635 (Rupees Seventeen Crore Thirty Six Lakh Forty Seven Thousand Six Hundred and Thirty Five Only), to the Public Shareholders of Times Guaranty Limited ("Target Company") pursuant to and in compliance with the requirements of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations, 2011") ("Offer"

Or "Open Offer"). *As per Regulation 7 of the SEBI (SAST) Regulations, the Offer Size, for the Open Offer under Regulations 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, should be for at least 26% of the total voting share capital of the Target Company. However, the Offer Size is restricted to 22,55,750 Equity Shares, being the Equity Shares held by the Public Shareholders, representing 25.08% of the total voting share capital of the Target Company.

Kind Attention- Physical Shareholders of Times Guaranty Limited

Eligible Shareholders holding Equity Shares in physical form and who have not received the physical copy of Letter of Offer ("LOF") for any reason whatsoever, may send request to Registrar & Transfer Agent to the Open Offer, Link Intime India Private Limited at www.linkintime.co.in; and avail soft copy of the LOF. Alternatively, Eligible Shareholders may also download the soft copy of LOF from the website of SEBI's website www.sebi.gov.in or Manager to the Offer, www. saffronadvisor.com or BSE limited (BSE), www.bseindia.com, and the National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com. Eligible Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" at page 30 of the LOF in relation to inter alia the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein.

Capitalised terms used but not defined in this Advertisement shall have the same meanings assigned to such terms in the Public Announcement and/or DPS and/ or LOF and/or Corrigendum. The Acquirers accept full responsibility for the information contained in this Advertisement and also for the obligations of the Acquirers as laid down in SEBI (SAST) Regulations, 2011.

SAFFRON

e e energising ideas

Saffron Capital Advisors Private Limited

605, Sixth Floor, Centre Point, Andheri-Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059, Maharashtra, India. | Tel. No.: +91 22 49730394

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRERS

Email id: openoffers@saffronadvisor.com | Website: www.saffronadvisor.com

Place: Mumbai

Date: October 17, 2024

Investor Grievance: investorgrievance@saffronadvisor.com

SEBI Registration No.: INM 000011211 | Validity: Permanent Contact Person: Saurabh Gaikwad/Satei Darde

LINK Intime

Link Intime India Private Limited C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083,

Maharashtra, India | Tel: +91 810 811 4949

REGISTRAR TO THE OFFER

E-mail: timesquaranty.offer@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

SEBI Registration No.: INR000004058 | Validity: Permanent CIN: U67190MH1999PTC118368 Contact Person: Shanti Gopalkrishnan

AdBaaz

financialexp.epapr.in _____



Date: October 17, 2024

Place: Thane, Mumbai









FUJIFILM² ने आणली नवी वाइड अँगल PL माऊंट झूम लेन्स : FUJINON HZK14-100mm - 'डूवो पोर्टेबल' ब्रॉड कार-ट इंडिया मध्ये सादर

प्रक्षेपण, सिने चित्रण आणि - "Sw>dmo पोर्टेबल म ही लेन्स ब्रॉड कास्ट इंडिया सादर झाल्याची घोषणा केली आहे. ड्रवो मालिकेतली ही FUJINON HZK29-3000TT आणि FUJINON HZK२४-नंतरची आणि वाइड झूम पहिली लेन्स आहे.

चित्रपटाच्या छायाचित्रण शक्य करतानाच ब्रॉडकास्ट लेन्स ची सुलभता राखणारी ही लेन्स चित्रपट

प्रतिमेची गुणवत्ता ठरेल. आणि वापरातली व्यवहार्यता समतोल राखत HZK १४– १००mm विविध दृश्यनिर्मिती साठीचे एक अत्यंत उपयुक्त साधन ठरेल. FUJINON HZK१४-१००ग ही एक आटोपशीर लेन्स असन लार्ज इमेज सेन्सर शी सुसंगत अशी तिची रचना आहे. ती Super ३५ मध्ये ७.1x झूम १४-१00mm फोकल सह लेंग्थ मिळवून देते. अंतर्भूत १.५ एक्सपांडर मुळे तिची २१-१५०० पर्यन्त वाढू शकते ज्यामुळे , लार्ज फॉरमॅट कॅमेरा मध्ये १६:९ या प्रमाणात कव्हरेज मिळू शकते. या लेन्स चे वजन निर्माते आणि दुक प्रक्षेपण फक्त २.५४ किलो आणि लांबी

डुवो मालिकेतली ती वाहन नेण्यासाठी सर्वात सलभ लेन्स प्रगत वैशिष्ट्यांच्या आणि स्रपर इ डी च्या आधारे ही लेन्स चित्रपटाच्या दर्जाचे छायाचित्रण करण्यास या लेन्स चे सज्ज आहे. कार्य प्रक्षेपण शैलीचे आहे ती अन्य सिनेमा उपकरणांशी जोडली जाऊ शकत असल्यामुळे प्रक्षेपण आणि चित्रपट निर्मिती या दोन्हीसाठी तिचा फायदा होतो. FUJINON HZK१४-१००mm मध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा अंतर्भाव आहे त्यामुळे प्रक्षेपण आणि चित्रपट निर्मिती या बाबतीत ती वरचढ ठरते. चित्रपटसारखी दृश्ये टिपण्याची ताकद असल्या मुळे ही लेन्स अचुक काम

व्यावसायिकांसाठी उपयुक्त २६६. ९११ मिमी असल्यामुळे , करते आणि ढर. ९ या अपरचर ला सुद्धा आश्चर्य कारक 'बोके इफेक्ट' मिळवून देते. प्रसिद्ध दिग्दर्शक लीना यादव म्हणाल्या, प्रेक्षकांची अभिरुचि विकसित होत असल्यामळे चित्रपट हे कलाम ाध्यम अधिक परिपक्व होत आहे आणि चित्रपटकर्त्यांसाठी कला स्वातंत्र्याची नवी दारे खुली होत आहेत. मला Fujinon 38-300mm Duvo ही लेन्स माझ्या कल्पकतेला पोषक वाटते. इथे जमलेल्या तज्ज्ञांचे विचार ऐकल्यावर म ला असे वाटते की या लेन्स मुळे मला मंद प्रकाशात अधिक व्यापक परिसर टिपता येईल. या मालिकेतील लेन्स भारतीय चित्रपट उद्योगाच्या निर्मितीकौशल्याला देतील अशी मला खात्री आहे.

एआयएमआयएमद्वारे आयोजित रोजगार मेळाव्यात १५०० उमेदवारांची निवड आणि शॉर्टलिस्टिंग



मुंबई, दि.१७ : भारतातील वाढत्या बेरोजगारीच्या दराचा सामना करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नात, ऑल इंडिया मजलिस-ए–इत्तेहादुल मुस्लीमीन चे अध्यक्ष रईस लष्करिया यांनी किलेदार ग्राउंड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे यशस्वीरित्या रोजगार मेळा आयोजित केला. या इव्हेंटने मोठ्या संख्येने बेरोजगार तरुणांना आकर्षित केले जे रोजगाराच्या संधी शोधत होते, ज्याने प्रदेशातील रोजगाराची नितांत गरज अधोरेखित केली. या रोजगार मेळाव्यात ६००० हन अधिक उमेदवार सहभागी झाले होते, त्यापैकी १५०० उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

रोजगार मेळाव्यादरम्यान, रईस लष्करिया यांनी बेरोजगारी आणि समाजातील अस्थिरता यांच्यातील संबंधावर भर दिला आणि सांगितले की आपल्या देशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी रोजगार आवश्यक आहे. आपल्या तरुणांना संधी देऊन आपण सुरक्षित आणि समृद्ध समाजासाठी काम करू शकतो. या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य वारिस पठाण यांनी सहभाग घेतला आणि उपस्थितांसाठी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेचे कौतूक केले. त्यांच्या उपस्थितीने बेरोजगारीचा सामना करण्यासाठी राजकीय पाठिंबा दर्शविला.

हा कार्यक्रम बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष हितेश शेट्टी यांनी प्रायोजित केला होता, ज्याने रोजगार निर्मितीसाठी स्थानिक उद्योगांची बांधिलकी दर्शविली होती. अलिफ ओव्हरसीज कन्सल्टंट्सचे सीईओ असलम आय शेख यांनी मेळ्याला पाठिंबा दिला आणि रईस लष्करियाचे कौतूक केले की ते बेरोजगार तरुणांना पाठिंबा देऊन उत्कृष्ट काम करत आहेत आणि या प्रयत्नात आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. लायन्स क्लब ऑफ ओशिवरा यांनीही या कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान दिले. क्लबचे अध्यक्ष महेंद्र शहा व सचिव शीमती रेखा शहा यांनी उपस्थिती नोंदवली. लायन मीरा रामास्वामी, लायन राजेंद्र गोयंका, आणि लायन डॉ. झेड एन क्रेशी यांसारख्या इतर प्रमुख सदस्यांनीही सहभाग घेतला, विविध सामुदायिक संघटनांचा एकत्रित प्रयत्न दाखवून. एआयएमआयएम पार्टीचे समर्पित सदस्य यतीश राजू धोंत्रे आणि समीर बेग यांनी जॉब फेअरच्या यशाची खात्री करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांनी यशस्वी कार्यक्रमाला हातभार लावला ज्याने अनेकांना आशा आणि संधी दिली.

संशोधनातून समाजबदलाची नांदी - डॉ. शंकर देवसरकर

ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, रावेत

दि. १५ : भारत हा युवकांचा देश असून संशोधनातून समाज बदल घडवणे शक्य आहे. फायदा भारतासारख्या विकसनशील देशाने करून घेतला जागतिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या बाजू सक्षम होईल, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. शंकर देवसरकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज

सार्वजनिक सूचना

७०१∕७०२. जॉलीफ्रेंडस सी एच एस लि., १५वा रोड अग्रवाल नर्सिंगहोम जवळ, वांद्रे पश्चिम, अंधेरी, मुंबई ४०००५० येथे राहणारे श्री. मनोज हरीश बलवान यांनी माझ्या क्लायंटला विक्री करण्यास सहमती दर्शवर्ल आहे. श्री एजाज तारिक बट, पत्ता : फ्लॅट नं.३०१ तिसरा मजला, सोलोमन रेसिडेन्सी वॉर्ड क्र. एल रोड एस.जी. बर्वे मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० खाली दिलेल्या अनुसूची मध्ये वर्णन केलेली मालमत्ता (यापुढे ''उक्त युनिट" म्हणून संदर्भित).

. त्यांनी माझ्या क्लायंटला आश्वासन दिले आहे की युनिट शीर्षकातील सर्व अडथळे आणि दोषांपासून मुत्त आहे. विक्री, गहाण, भाडेपट्टा, भेटवस्तू, सहजता, देवाँ घेवाण, ताबा, वारसा, वार साहक्क किंवा इत कोणत्याही मार्गाने कोणतेही दावे असलेल्या कोणत्यार्ह व्यक्तींनी त्यांच्या पुराव्या सह अधोस्वाक्षरीदारांना लेखी कळवणे आवश्यक आहे. ही नोटी सप्रकाशित केल्या पासन ७ दिवसांच्या आत जर असे सर्व दावे असतील तर ते माफ केलेगेल आहेत किंवा सोडून दिले आहेत असे मानले जाईल.

युनिटचे वेळापत्रक युनिट क्रमांक ६४चा सर्वतुकडा आणि पार्सल, ९८५ चौरस फूट क्षेत्रफळ, 9ल्या मजल्यावर स्थित, औद्योगिक परिसर सहकारी संस्था, मसरानी लेन, सिद्धपुर

औद्योगिक वसाहत, हलावपूल, कुर्ला पश्चिम मंबई-४०००७०. अमरीन शरीफ

दिनांक : १८ ऑक्टोबर २०२४

अधिवक्ता, उच्चन्यायालय सी विंग-१०३, मिडास भूमि हार्मोनी. बिल्डिंग नंबर और २, नेहरू नगर कुर्ला ईस्ट, मुंबई-४०००२४ फोन : 9594428786

शर्ती वेबसाइट www.eauctions.co.in वर उपलब्ध आहेत.

तारीख: १८ ऑक्टोबर, २०२४

(पीसीसीसोईआर) येथे मएशियाकॉन २०२४फया आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फूले पूणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश शिरबहादुरकर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी आदी उपस्थित होते. डॉ. महेश काकडे यांनी

बदल, आव्हाने व उपलब्ध संधी यांची योग्य सांगड घालून संशोधना करीता आवश्यक वातावरण निर्मिती केली जाऊ शकते, असे सांगितले. डॉ. सुरेश शिरबहादुरकर यांनी संशोधनामधील शिक्षकांची बदलती भूमिका याकडे लक्ष वेधले. या आंतरराष्ट्रीय परिषदे-करिता २३०९ शोधनिबंध आले होते त्यापैकी ३०३ शोधनिबंधांची अंतिम निवड करण्यात आली.

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:९१-२२-६७७३७३७, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com

३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, नमद केल्या व्यतिरिक्त)

संपलेली तिमाही			संलेली सहामाही		संपलेले वर्ष
३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०६.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत	३०.०९.२३ अलेखापरिक्षीत	३१.०३.२४ लेखापरिक्षीत
८१७.०३	४६३.६१	४६५.९१	१२८०.६४	९२४.६२	३७८९.२६
६४१.0८	३७९.३१	३८२.९३	१०२०.३९	७६५.५३	१९९४.७३
६४१.0८	३७९.३१	३८२.९३	१०२०.३९	७६५.५३	१९९४.७३
88.058	२६४.२६	२८०.४५	<i>\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\</i>	५६०.१६	१४७३.८६
88.038	२६४.२६	२८०.४५	988.60	५६०.१६	१४७३.८६
2000.00	२०००.००	२०००.००	२०००.००	२०००.००	2000.00
					२३९१३.७३
2.80	१.३२	१.४०	३.७२	٩.८٥	<i>७.३७</i>
	अलेखापरिश्चीत ८१७.0३ ६४१.0८ ६४१.0८ ४८0.४४ ४८0.४४ २०00.00	अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत ८१७.०३ ४६३.६१ ६४१.०८ ३७९.३१ ६४१.०८ ३७९.३१ ४८०.४४ २६४.२६ ४८०.४४ २६४.२६ २०००.०० २०००.०० २.४० १.३२	अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत ८१७.०३ ४६३.६१ ४६५.९१ ६४१.०८ ३७९.३१ ३८२.९३ ६४१.०८ ३७९.३१ ३८२.९३ ४८०.४४ २६४.२६ २८०.४५ ४८०.४४ २६४.२६ २८०.४५ २०००.०० २०००.०० २०००.०० २.४० १.३२ १.४०	अलेखापरिश्वीत अलेखापर	अलेखापरिश्वीत अलेखापरित अलेखापरिश्व

त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.nsil.net.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंचालक मंडलाच्या वतीने व करीता

ठेकाण: मुंबई दिनांक: १८.१०.२०२४

विक्री/ई-लिलाव सूचना महाबली इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (लिक्किडेशनमध्ये)

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड सही/ स्मिता घाग (अध्यक्षा) डीआयएन:0२४४७३६२

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, आमचे अशील **श्रीमती. बदरुन्निशा शेख** ह्या **फ्लॅट** क्र. १०३, पहिला मजला, गौरव कीर्तन क्र. १ गौरव कीर्तन १, २, ३ आणि वतन ३, ४ को.ऑ.हौ.सो.लि; गौरव संकल्प फेस – ४ मिरा भाईंदर रोड, हटकेश, मिरा रोड (पू) **जि. ठाणे ४०११०७**, च्या मालक आहेत मध्यंतरीच्या काळात दि. ०६/१०/२०२४ रोर्ज दुपारी ०२ च्या सुमारास आमचे अशील हटकेश ो मिरा रोड स्थानक प्रवास करीत असतान त्यांच्या हातून वरील सदनिके संदर्भात दि २०/०९/१९९८ रोजीचा मे. रवी डेव्हलपमें आणि श्री. बरकत अली शेख यांच्यामध्ये झालेल करारनामा, नोंदणी पावती आणि सूची क्र. दस्त क्र. छापील / १३१२ / १९९८, दि २३/०९/१९९८ कुठेतरी गहाळ झालेले आहेत आणि त्याबद्दल मिरा रोड पोलीस ठाण्यात कळविले असून त्याचा मिसिंग रिपोर्ट क्र ३२५५३/२०२४, दि. १०/१०/२०२४ असा आहे तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर **७** दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रा ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घावी

मंदार असोसीएटस ॲडव्होकेटस पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

ठिकाण : मीरा रोड दि. १८ .१०. २०२४

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public a arge that my clients MR. YAGNESI HARSHAD JOSHI is lawful owner of fla premises bearing Flat No. 903, situate at Versova, Andheri Ganesh Krup CHS, Plot No. CD/37, K-Ward, Andhe (West), Mumbai-400053, holding Shar Certificate No.09, distinctive No. **041 t 045** the said Share Certificate i misplaced by my client which is no traceable even after diligent Search The above said society is issuin Duplicate Share Certificate to my clien any person or persons having any laim by way of Sale, Development, Gift Inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession easement, attachment or otherwis owsoever are hereby required to mak the same to the undersigned in writin with supporting documents at address publication hereof failing which any laim/s shall be considered as waive off /abandoned / given up o urrendered.

SMT. POOJA P. GAJJAR ADVOCATE HIGH COURT Shop No.01,Garden View CHS Opp. Garden, D.N. Road Near Navrang Cinema, Andheri,(West Mumbai : 400058

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या निर्देशनानुसार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खोली क्र.ए-३५ चारकोप(१) जीवनज्योती कोहौसोलि.. प्लॉट क.५६०. आरएससी-५१. सेक्टर-५. चारकोप कांदिवली (पश्चिम), मंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी.. गाव कांद्रिवली. तालका बोरिवली बुमुंमपाचे आर/सी वॉर्ड येथील जागेबाबत म्हाडाद्वारे श्री. रक्षाराम चंद्रशेखर तिवारी यांना वितरीत मळ वाटपपत्र/प्रस्ताव पत्र हे माझे अशील **श्री. नलिन नरोत्तमदास शाह** यांच्याकडून हरवले आहे. याबाबल बृहन्मुंबई पोलीस/चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार क्र.१२४६११–२०२४ दिनांक १६.१०.२०२४ रोजी नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस सापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क ावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांर्न खालील स्वाक्षरीकर्ता <mark>ॲड. उमेश व्ही. जाधव यांना</mark> खोली क्र.४३, प्लॉट क्र.२५३, आमंत्रण कोहौसोलि., सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** संपर्क करावा. अन्यथा असे समजले जाईल की, मूळ वाटपपत्र/प्रस्ताव पत्र हरवले आहे आणि त्याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत.

सही/-श्री. उमेश वी. जाधव वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE Late Smt. Ranga Joseph Tangraj @ Ranganayagi Joseph Thangaraj, was the owner of the residential flat situated at Flat No. B/617, 6th Floor, Shivner

Golibar (SRA) Co-Op. Housing Ltd., Bearin Registration No. MUM/SRA/HSG/TC/11261/2007 7th Road, Golibar Naka, Santacruz (East), Mumba 400055 and holder of Share Certificate Bearing No 187, of Five Fully paid up Share of Rs. 50/- each bearing Distinction Nos. 931 to 935 of the said society in respect of said Flat. After demise of date 25.01.2013 of Smt. Ranga Joseph Tangraj @ Ranganayagi Joseph Thangaraj also her husband Shri. Joseph Thangraj @ Tangaraji Joseph, expired on 31.08.2010, were leavin behind Legal his/her namely 1. Anita James Arokiaswamy, 2. Carol Jyoti Joseph Thangara 3. Sarita Paul Swami, 4. Mr. Ravi Joseph Thangarai and 5. Mr. Rohit Joseph Thangara the flat and the share have to be transfer to be Mr.

Ravi Joseph Thangaraj and Mr. Rohit Joseph Thangaraj for that there are has submitted a necessary documents to the society from the other legal heirs I hereby invite any rights, claim or objection from any other heirs, person's or other diamante's to transfer in the name of Mr. Ravi Joseph Thangaraj and Mr. Rohit Joseph Thangaraj as proposed within 15 days from the publication of the notice. The claims/ objections shall be forwarded at above mentioned address no any claims/objections are received in stipulater time the society shall be free to transfer the said flat in the name of Mr. Ravi Joseph Thangarai and Mr. Rohit Joseph Thangaraj and regularize thei

membership with the Soc.
(ADV. SHAMSHER SHAIKH)
Date:18/10/2024
(Advocate High Court) 124 (Advocate High Court)
ai Lawyers Chamber, Znd Floor,
Bhaskar Building, Opp. Bandra Court,
A.K. Marg, Bandra East Mumbai 400051
Mob:8097124789 We Confirm Mr. Ravi Joseph Thangaraj / Mr. Rohit Joseph Thangaraj

सूचना

'दै. मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

MEENA

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM PRAFUL **KUMAR** JAIN OCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM PARASKUMAR JAYENDRAKUMAR PARAS JAYENDRA PATTANI AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM ASHWINI SHREYAS DESAI TO ANKUSH KATKAR A

HAVE CHANGED MY NAME FROM DEEPAK KUMAR RAMNIKLAL SHAH DEEPAK RAMNIKLAL SHAF AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED FAREED FAROOQU TO MOHD FAREED FAROOQU AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM ATIMA FRANCIS TO ID/ FERNANDES FATIMA AS PEF DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM

PURVA DEEPAK GUSEKAR TO APURVA DEEPAK GHUSEKAR A PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

DEEPAK YASHWANT GUSEKAR TO DEEPAK YASHWANT GHUSEKAF AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

TRUPTI DEEPAK GUSEKAR TO TRUPTI DEEPAK GHUSEKAR AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

GEORGE ANCY GEORGE TO ANCY ALEX AS PEF DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM SAHUDABEN YASINBHAI ARODIYA TO SAHUDA YASIR BADARPURA AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM YASIN BADALPURA 8 FARIDA FAREEDA YASIN BADARPURA TO FARIDA YASIN BADARPURA AS PER DOCUMENT

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRA DOBARIA TO

HAVE CHANGED MY NAME FROM ASHOK HARDIK PANCHAL PANCHAL PER DOCUMENT

MAHENDRA PATEL AS

HAVE CHANGED MY NAME FROM SHAHEEN MOHMAD MUSTAKIM DAMMAHOM MUSTAKIM. SHAHEEN MOHAMMED MUSTAQEEM SHAHEEN YUSUF

HAVE CHANGED MY NAME FROM CHINTAN DILIPKUMAR MEHTA TO CHINTAN DILIP MEHTA AS PER

AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM BHARATKUMAR DHAKAN TO BHARAT MANSUKHLAI DHAKAN AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

DIPTIBAHEN JAYANTILAL SALLATO DIPTI BHARAT DHAKAN AS HAVE CHANGED MY NAME FROM

MANSUKH KESHAVJI DHAKAN MANSUKI AI MANSUKHLAL KESHAVJI DHAKAN AS PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

YASIN BADALPURA AHMED YASIN BADARPURA PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

KAMARUDDII HAROON KAMRUDDIN SHAIKH AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM

CHRISTOPHER PHILIP JOSEPH O CHRISTOPHER PHILLIP JOSEPH ASPER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM

MAHENDRA DOBARIA / MAHENDRA NATHUBHAI DOBARIA MAHENDRA NATHUBHAI PATEL AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM NATHUBHAI DOBARIA / MATHUBHAI RAGAVBHAI PATEL TO NATHUBHAI RAGHAVBHAI PATEL AS PER DOCUMENT

BHAVNA BHARAT DOSHI AS PER

GEETA RUPCHAND KISHNANI AS PER

ABDUL KARIM MOHAMED HANIF

CHANGE OF NAME

CIN: U33005MH1996PTC099218 लिक्किडेटरचा पत्ता: घर क्रमांक ३६५६/६, गली क्र.६, नारंग कॉलनी, त्रि नगर, रोज गार्डन जवळ, नवी दिल्ली-११००३५ ई-मेल : iprakesh.jindia@gmail.com प्रक्रिया ई-मेल : mitplliquidation@gmail.com महाबली इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या स्थावर मालमत्तेची विक्री (लिक्विडेशनमध्ये) ८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या आदेशान्सार, माननीय राष्ट्रीय कंपनी कायद यायाधिकरण, मंबई खंडपीठ न्यायालय -IV दारे नियक्त केलेल्या लिक्विडेटाने स्थापन केलेल्या लिक्विडेशन इस्टेटचा भाग आहे. ही विकी ई-लिलाव प्लॅटफॉर्मदारे अधे

-लिलावाची तारीख आणि वेळ १३ नोव्हेंबर २०२४ दपारी ०३:०० ते संध्याकाळी ५:०० वाजता (अमर्यादित विस्तारासह पूढी लेकिडेटरला पात्रता कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२४ लेक्किडेटरद्वारे पात्र बोलीदाराची घोषण ३ नोव्हेंबर २०२४ ______ ३ नोव्हेंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान दुपा.१२ ते सायं. ५ (लिक्रिडेटरला पूर्व सूचन पासणीची तारीख आणि वेळ ईएमडी आणि बोली अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ दपारी ०३.०० पर्यंत अर्नेस्ट मनी डिपॉझिट (INR) वाढीव बोली रक्कम (INR) ६३७६ चौरस फूट (बिल्ट अप एरिया) मोजणारी कार्यालयीन डमारत येथे यनिट ब रु.२,०४,०४,७१०/-(दोन कोटी चार लाख ₹. २०.४०.४७१/-(पन्नास हजार फक्त) १०१, मास्टरमाइंड-खख बी-विंग, आरे कॉलनी, रॉयल पाम्स, मयूर नगर, गोरेगाव

नाईल म्हणजेच मेसर्स लिंकस्टार इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड या वेबसाइट https://www.eauctions.co.in/ या वेबसाईटद्वारे ऑनलाइन ई-लिलावाद्वारे बोली लावली जाईल.

*कर, आकारणी, शुल्क, शुल्क, हस्तांतरण शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, प्रीमियम इ. वगळून. वॉरटी आणि नुकसानभरपाईचे कोणतेही प्रतिनिधित्व केले जाणार नाही

- मान्यताप्राप्त सेवा प्रदाता मे. लिंकस्टार इन्फोसीस प्राईव्हेट लिमिटेड मार्फत जसे आहे तिथे आहे, 'आशिस काय आहे' आणि जे काही आहे ते आधारावर आणि कोणताही आ
- नसताना ई-लिलाव आयोजित केला जाईल. संपूर्ण ई-लिलाव प्रक्रिया दस्तऐवज ज्यामध्ये मालमत्तेचे तपशील, ऑनलाइन ई-लिलाव बोली फॉर्म, घोषणा आणि अंडरटेकिंग फॉर्म, ऑनलाइन लिलाव विक्रीच्या सामान्य अटी
- इच्छुक बोलीदारांनी, त्यांची बोली सादर करण्यापूर्वी, मालमत्तेचे शीर्षक, भाडेपट्ट्याचे भाडे, देखभाल शुल्क, काही असल्यास, स्थानिक करांचे देय इत्यादींबाबत त्यांची स्वत चौकशी करावी आणि विक्रीवर असल्यास लीज हस्तांतरण शल्क ते सहन करतील. इंडस्टियल प्लॉट आणि मालमत्तेची त्यांच्या स्वखर्चाने तपासणी करून स्वतःचे समाधान करा. व
- नमूद केलेल्या मालमत्तेच्या तपशिलांची साइटवरील संभाव्य बोलीदारांकडून लिकिडेटर आणि त्याच्या टीमशी संपर्क साधून तपासणी केली जाऊ शकते. इच्छक बोलीटारांनी NEFT/RTGS दारे अर्नेस्ट मनी डिपॉझिट(ईएसडी) रक्कम खात्यात जमा करणे आवश्यक आहे महाबली इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड इ लिकिडेशन,कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ८व्या मजल्यावर, नोएडा १२५ प्लॉट नं.७ सेक्टर१२५, नोयडा–२०१३१३, उत्तर प्रदेश, भारत, खाते क्रमांक:५७४९०१७८९०
- आयएफएससी कोड-KKBK0000206 जर ई-लिलाव बंद होण्याच्या वेळेच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली लावली गेली तर, समाप्तीची वेळ आपोआप ५ मिनिटांसाठी अमर्यादित विस्तारासह वाढविली जाईल. ई बंद
- झाल्यावर सर्वाधिक बोलीची रक्कम सबमिट करणाऱ्या बोलीदारास लिलाव प्रक्रिया यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केली जाईल आणि त्या परिणामासाठी संपर्क इलेक्ट्रॉनिव पद्धतीने जारी केला जाईल. सहितेच्या कलम ३५ च्या खंड (एफ) च्या तरतुदीनुसार, इच्छुक बोलीदार बोली सादर करण्यास पात्र असणार नाही जर तो मध्ये नमूद केल्यानुसार पात्रता निकष पूर्ण करू शकला नाह
- संहितेच्या कलम २९- (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार). यशस्वी बिडरचा ईएमडी अंश विक्री विचारात राष्ट्रम ठेवला जाईल आणि अयशस्वी बिडरचा ईएमडी कोणत्याही प्रकाराशिवाय परत केला जाईल व्याज, बँक शुल्क आणि इत
- कोणतेही शल्क. ईएमडी कोणतेही व्याज सहन करणार नाही. यशस्वी बोलीदारास लागू मुद्रांक शुल्क/लीज हस्तांतरण शुल्क, शुल्क इ. आणि सर्व स्थानिक कर, शुल्क, दर, मूल्यांकन शुल्क, शुल्क इ.लिलावात ठेवलेल्या मालमत्तेचा आदर.
- ईएमडी जमा केल्यानंतर कोणताही इच्छुक बोलीदार ई-लिलावात सहभागी न झाल्यास, लिक्विडेटर आणि एससीसीच्या विवेकबुद्धीनुसार ईएमडी जप्त केला जाऊ शकतो . विक्री दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, २०१६ आणि त्याखाली बनवलेल्या लिक्किडेशन नियमांच्या तरतुर्दीच्या अधीन असेल

यशस्वी बोलीदार व्यवस्था करेल आणि विक्रीच्या नोंदणीच्या उद्देशाने संबंधित सब रजिस्टारकडन अपॉईंटमेंट घेईल.

- २. हे स्पष्ट केले जाते की इच्छुक बोलीदारांनी www.eauctions.co.in या वेबसाइटवर उपलब्ध ई-लिलाव प्रक्रिया दस्तऐवज सादर केल्यानंतर इच्छुक बोलीदार लिल करण्यासाठी आणि साइटला भेट देण्याच्या मालमत्तेशी संबंधित डेटामध्ये प्रवेश करण्यास पात्र होईल.
- इ. महाबली या खाल्यात NEFT/RTGS द्वारे ई-लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत देयकाच्या विक्रीचा विचार केला जाईल. इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेः लिक्किडेशनमध्ये, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ८व्या मजल्यावर, नोएडा १२५ प्लॉट नं.७ सेक्टर१२५, नोयडा-२०१३१३, उत्तर प्रदेश, भारत, खाते क्रमाकः५७४९०१७८९० आयएफसीएस कोडःKKBK0000206. यापुढे शिक्षक न भरल्याची नोंद केली जाऊ शकते निर्धारित बेळेत रक्कम दिल्यास ईएमडी जम होऊ शकते आणि विक्री रह केली जाउ

सही/- राकेश कुमार जिंदा मेसर्स महाबली इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटे

आयपी नोंदणी क्रमांक IBBI/IPA-002/IP-N01148/2021-2022/13963 -mitplliquidation@gmail.com/iprakesh.jindal@gmail.co

I. SUBHASHKUMAR SHYAMLAL YADAV I HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME TO HARISH GURUPRASAD MITNA TO HAVE CHANGED MY NAME TO HARISH GURUPRASAD MITNA TO OLD NAME: BASHIR AHMED ALIZA SAAD KAREL TO BUSHRA SAAD I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENTS.

PER DOCUMENTS

PER DOCUMENTS

PER DOCUMENTS

PER DOCUMENTS

PRIYANKAKUMARI NARENDRAKUMARI AS PER DOCUMENTS PER DOCUMENT

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER LATEST DOCUMENTS ANIMA TRIKEY TO ANIMA XALXO AS SHABANA BANO AKIL KHAN TO I HAVE CHANGED MY NAME FROM MY GHYSUDDIN (OLD NAME) TO TAMANNA I HAVE CHANGED MY NAME FROM TO TAMAN TO TAMAN TO TAMAN

I HAVE CHANGED MY NAME FROM MY ALL DOCUMENTS) RIFA MOHAMMAD SHADAB SHAIKH I HAVE CHANGED WIT NAME FROM TO MIT DESCRIPTION OLD NAME) TO RIFA SHAIKH (NEW DINESH NAMDEO PATIL TO DINESH CHOUGLE AS PER LATEST I HAVE CHANGED MY NAME FROM NIVEDITA SAURABH PATIL (OLD NAME) I HAVE CHANGED MY NAME FROM

(ACCORDING DEED POLL AFFIDAVITT DOCUMENTS. DATED;10/10/2024)

ABDUL GHAFFAR TO ABDUL GAFFAR THEREZA HENRY ALMEIDA TO AMIN ALIMOHMED MOBH TO AMIN I HAVE CHANGED MY NAME FROM THE DOCUMENT MANSURI AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

AS PER DOCUMENT

CHANGING NAME FROM SINGH REENA I HAVE CHANGED INT. NAME FROM LITAVE CHANGED MY. JULIAN BAHADUR TO REENA PAWAN ARPAN TAPAS MANDAL TO ARPAN BONAVENCHAR ALMEDA TO I HAVE CHANGED MY NAME FROM KOLSAWALA AS PER DOCUMENTS.

ARDUI GAFOOR BARMARE AS PER DOCUMENTS.

AMIT ANANTRAO BHOGAONKAR AS DOCUMENTS.

HARISH MITANA AS PER DOCUMENT DOCUMENT

MONDKAR AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS

NAME: BASHIR MOHAMED CHOUGLE I HAVE CHANGED MY NAME FROM KANUNGO TO PRIYANKA NARENDRA

SHABANA IBRAHIM SAYYED (AS PER OLD NAME : RAHMATBI ABDULLA GYASUDDIN ANSARI (NEW NAME) AS BHAVANA BHARATKUMAR DOSHI TO SAIN. AND REHMAT BASHIR CHOUGLE PER DOCUMENTS RIFA MOHAMMAD SHADAB SHAIKH I HAVE CHANGED MY NAME FROM TO MY NEW NAME: RAHMAT BASHIR I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS

NAMDEV PATIL AS PER DOCUMENTS. DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENTS ALAFIYA HUSAIN DHOONDIA TO PALAK PRASHANTKUMAR SANGHAVI NIRMALABEN RAMU NAYAK TO LEENA I HAVE CHANGED MY OLD NAME DOCUMENTS ALIFIYA HUSAINI DHOONDIATO PALAK JIGAR VASA AS PERRAVINDRA PALANDE AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM PALAK PRASHANTBHAI SANGHAVI TO ABDUL REHMAN ABDUL HAMID TO I HAVE CHANGED MY NAME FROM DOSHI AS PER DOCUMENTS ALLAN PINTO TO ALLAN JAMES PINTO PALAK JIGAR VASA AS PER ABDUL REHMAN ABDUL HAMID RAJESH KUMAR JETHABHAI VAVIYA SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

DOCUMENTS

TERESA HENRY ALMEIDA AS PER ALIMOHAMAD MOBH AS PER RENU MANISH JAISINGHANI TO DOCUMENTS. CHANGING NAME FROM SINGH REENA I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM PER THE GAZETTE NO. M-24228057 ABDULKARIM HANIF KOLSAWALA TO

KUMAR SINGH AS PER DOCUMENTS TAPAS MONDAL AS PER DOCUMENTS. BONAVENTURE GEORGE ALMEIDA AS UWAIS / UWAIS MD HANIF / ANSARI I HAVE CHANGED MY OLD NAME I HAVE CHANGED MY NAME FROM PER MAHA GAZATTE M-24231411 MOHAMMED UWAIS MOHAMMED I HAVE CHANGED MY OLD NAME FROM JAVID ABDUL GAFOOR DIMPALBEN MANSUKH VERAT TO I HAVE CHANGED MY NAME FROM HANIF TO MOHAMMED UWAIS HANIF FROM PRAKASHCHAND MANGILAL

389226

TO KULDEEP RAMSINGH NAGAR AS I HAVE CHANGED MY NAME FROM MANGILAL BAMBOLI. AS PER - I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENTS.

AMIT ANATRAO BHOGAONKAR TO MANSUKH LEERA VERAT AS PER HAMSARIA KALIM KHAN TO PER THE DOCUMENTS. ANSARIYA KALIM KHAN AS PERI HAVE CHANGE MY NAME FROM BAMBOLI TO NEW NAME MANJULA - I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

JIGNESH HARISH MITNA TO JIGNESH SHAGUFTA JAVED SHAIKH AS PER (OLD NAME) SAULEHA MOHAMMED DOCUMENTS.

SUNITABAI GOVIND CHAVAN TO REHMAN SHAIKH (OLD NAME) TO NAJMUNBI SHAFIULLAH SAYYED / SUNITA KISHAN RATHOD AS PER REHMAN ALI SHAIKH (NEW NAMÉ) AS NAZBUNA SHAFIULLAH SAYYED TO PER DOCUMENTS NAJBUNA BEE SHAFIQUE SAYYED AS

I HAVE CHANGED MY NAME FROM MY I HAVE CHANGE MY NAME FROM PER DOCUMENTS

- ANSARI TAMANNA KHATOON KANUNGO AS PER DOCUMENTS

TO NIVEDITA SINGH (NEW NAME) AS NIRAV BHARATKUMAR DOSHI TO NIRAV BHARAT DOSHI AS PER

FROM POONAM HITESH GALA TO NEW I HAVE CHANGED MY NAME FROM NAME POONAM GIRISH SHAH. AS BHARATKUMAR SAUBHAGYACHAND - I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM PER GAZETTE NO M-24234540 - DOSHI TO BHARAT SAUBHAGYCHAND

RAJESH KUMAR JETHABHAI VAVIYA TO RAJESH JETHA VAVIYA AS PER THE I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS GEETA RUPCHAND KRISHNANI TO

RENNU MMANISH JAISINGHANI AS I HAVE CHANGED MY NAME FROM

BARMARE TO NEW NAME JAVED DIMPAL MANSUKH VERAT AS PER KULDEEP SINGH RAMSINGH NAGAR ANSARI AS PER THE DOCUMENTS. BAMBOLI TO NEW NAME PRAKASH

ABDUL RAHIM ABDURL GANI TO GAZETTE NO M-24213750 I HAVE CHANGED MY NAME FROM MANSUKH LIRABHAI VERAT TO I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RAHIM ABDULGANI BEHLIM AS I HAVE CHANGED MY OLD NAME

SAAD ABDUL QADIR KAREL TO SAAD PRAKASH BAMBOLI. AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM SHAGUFTA BANO SHAIKH BHIKAN TO I HAVE CHANGED MY NAME FROM QADIR KAREL AS PER THE GAZETTE NO M-24213774

AS PER THE DOCUMENTS

FROM MANJULA PRAKASHCHAND

NAME TO ANSAR NISSAR SHAIKH.

_ I ANSAR SHEKH S/O, NISSAR SHAIKH ANJUM MERCHANT TO (NEW NAME) I HAVE CHANGED MY NAME FROM R/O B-1/301, PREMKARAN ELEGANCE I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SAULEHA HAJI AHMED KAPADIA AS JAMILA JAMAL SAEED SALEH HASAN CHS LTD, NEAR GCC CLUB. MIRA AFROZ TO MOHD AFROZ KHAN AS PER BHAKTI MONDKAR TO BHAKTI UMESH PER THE AFFIDAVIT SR. NO. 29AB ALAMERI TO RAKHI LEKHRAJ SINGH ROAD EAST HAVE CHANGED MY